

ADYS W.H.BRADY & CO. LTD.

CIN No. - L17110MH1913PLC000367

Read. Office: BRADY HOUSE, 12-14, VEER NARIMAN ROAD, FORT, MUMBAI - 400001. INDIA TEL.: (022) - 22048361-65 • E-mail: bradys@mtnl.net.in • Website: www.bradys.in

September 01, 2022

To. BSE Limited, Department of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Ref: Script Code - 501391

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the Notice published in newspaper of The Free Press Journal (in English) and Navshakti (in Marathi) for E-voting information and Book Closure. The same has been made available on the Company's Website www.whbradv.in.

You are requested to take note of the same.

Thanking you,

Yours Faithfully,

For W. H. BRADY & COMPANY LIMITED

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Encl: A/a.

Public Notice For E-Auction For Sale Of Immovable Properties

Sale of Immovable property mortgaged to IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL-HFL) Corporate Office a Plot No.98, Udyog Vihar, Phase–IV, Gurgaon-122015. (Haryana) and Branch Office at:- IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securit Interest Act, 2002 (hereinafter "Act"). Whereas the Auhorized Officer ("AO") of IIFL-HFL had taken the possession of the following property/lies pursuant to the notice issued U/S 13(2) of the Act in the following loan accounts/prospect nos. with a right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS & AS IS WHAT IS BASIS" for realization of IIFL-HFL's dues, The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the website:

www.bankeauction	ns.com.			
Borrower(s) /	Demand Notice	Description of the Immovable	Date of Symbolic Possession	Reserve Price
Co-Borrower(s)	Date and Amount	property/ properties	08-Feb-2022	Rs. 13,86,200/-
Mr. Jitendra Bishram Sharma Mrs.Radhika Jitendra Sharma	Thirteen Lakh Fifty Four Thousand Forty Eight Only) Bid Increase Amount Rs.25,000/- (Rupees	balcony area 5.050 sq mtrs total admeasurin 28.21 sq. mtrs., on the 4th Floor, A Wing Trishul Golden Ville, bearing tot No. 8	As On Date 23-Aug-2022 Rs.13,79,497/- (Rupees Thirteen Lakh 7, Seventy Nine Thousand Four	Deposit (EMD) Rs.1,38,620/- (Rupees
,	Twenty Five Thousand Only)	Village, Tal. Ambernath, Badlapur Wes Thane, 421503, Maharashtra, India.		One Lakh Thirty Eight Thousand Six Hundred Twenty Only)
Date of Insur	ection of property	EMD Last Date	Date/ Time of F	Auction

28-Sep-2022 1100 hrs -1400 hrs 30-Sep-2022 till 5 pm. 03-Oct-2022 1100 hrs-1300 hrs. Mode Of Payment: - All payment shall be made by demand draft in favour of "IIFL Home Finance Limited" payable at Gurugram or through RTGS/NEFT The accounts details are as follows: a) Name of the account:- IIFL Home Finance Ltd., b) Name of the Bank:- Standard Charted Bank Ltd., c) Account No:-53105066294, d) IFSC Code:-SCBL0036025 or through Payment Link: https://quickpay.iiflfinance.com,

- For participating in e-auction, Intending bidders required to register their details with the Service Provider https://www.bankeauctions.com, well in advance and has to create the login account, login ID and password. Intending bidders have to submit / send their "Tender FORM" along with the paymen details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office.
- 2. The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.
- The successful bidder should deposit 25% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount within 15 days from the date of confirmation of sale by the secured creditor. All deposit and payment shall be in the prescribed mode of payment.
- 4. The purchaser has to bear the cess, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, land and all other incidental costs, charges including all taxes and rates outgoings relating to the property. Bidders are advised to go through the website https://bankeauctions.com and https://www.iifl.com/ho
- terms and conditions of auction sale & auction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale proceedings.

 6. For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E mail ID: support@bankeauctions.com, Support Helpline Numbers:@7291981124/25/26.and any property related query Mr.Jitendra Gupta @+91-
- 9999682823 Email:- jitendra.gupta1@iifl.com. Notice is hereby given to above said borrowers to collect the household articles, which were lying in the secured asset at the time of taking physical
- possession within 7 days, otherwise IFL-HFL shall not be responsible for any loss of property under the circumstances.

 Further the notice is hereby given to the Borrower/s, that in case they fail to collect the above said articles same shall be sold in accordance with Law.

 In case of default in payment at any stage by the successful bidder / auction purchaser within the above stipulated time, the sale will be cancelled and the
- amount already paid will be forfeited (including EMD) and the property will be again put to sale.
- AO reserves the rights to postpone/cancel or vary the terms and condition of tender/auction without assigning any reason thereof. In case of any dispute tender/Auction, the decision of AO of IIFL-HFL will be final.

STATUTARY 30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8 (6) OF THE SARFAESI ACT, 2002

The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date of Tender/Auctior failing which the property will be auction

Place: Thane Date: 31-Aug-2022 ed/sold and balance dues if any will be recovered with interest and cost Sd/-Authorised Officer, IIFL Home Finance Limited

L&T Finance Limited

Registered Office: 15th Floor, PS Srijan Tech Park Plot No. 52, Block DN, Sector V, Salt Lake City Kolkata 700 091, District 24-Parganas North. CIN No.: U65910WB1993FLC060810 Branch office: Thane



PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large

that our clients are negotiating to purchase and acquire from ADVANCE MEDTECH

SOLUTION PRIVATE LIMITED [said

Company] a Company registered under

the provisions of the Companies Act, 1956

now governed by the provisions of the Companies Act, 2013, having their

registered office at Plot no 21,22,25,26,34,35, Bio Tech Park -2, Nor

Sez Industrial Area, GIDC, Savli, Vadodara - 391 775, their right, title and interest in

respect of commercial Unit No 70:

dmeasuring 2508 sq. ft carpet area on the

7[™] floor in the Building known as 'Westeri House' situated, lying and being at Andher Kurla Road, Marol, Andheri (East), Mumba

400 058 alongwith the use of car parking space on the 7th floor and 2 car parking slots

n the 2nd floor of the Building marked as

2L11 and 2L12 and 2 car parking spaces or 2nd Basement of the building marked as 2B14 and 2B15 (hereinafter collectively

Any person having any claim against, in o

upon the Premisesor relating thereto or any

part thereof by way of sale, exchange

nheritance, agreement, contract

mortgage (equitable or otherwise)

easement, gift, lease, tenancy rights, leave

& license, lien, charge, pledge, trust,

possessory rights, maintenance o

otherwise howsoever is hereby required to notify the same in writing along with

supporting documentary evidence to the

indersigned at their office at Swagatam, 4

Floor, Plot No.141, S.V. Road, Opp. Khal Police Station, Khar (W), Mumbai-400 052

within 7days from the date of publication of

this notice, failing which the claims and/or

objections, if any, shall be considered as

vaived and/or abandoned and our clients

shall complete the sale transaction withou

eference to such claims and/or objections

For Divya Shah Associates

Dated this 30th day of August, 2022.

eferred to as the "Premises").

POSSESSION NOTICE [Rule-8(1)]

Whereas the undersigned being the authorized officer of L&T Finance Limited (Erstwhile, L&T Housing Finance Ltd has been Merged with L&T Finance Ltd under the Scheme of Amalgamation by way of merger by absorption approved by the NCLT Mumbai as well as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has merged with L&T Finance Limited ('LTF') w.e.f. 12th April, 2021) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, and in exercise of powers conferred by Section 13(12) of the said Act read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices calling upon the Borrower/Co-borrowers and Guarantors to repay the amount mentioned in the demand notice appended below within 60 days from the date of receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization. The Borrower/Co-Borrowers/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-Borrowers/Guarantors and public in general that the undersigned has taken possession of the property described herein under in exercise of powers conferred on him/her under Section 13 of the said Act read with rule 8 of the said Rules on this notice

Loan		Borrower/s/		Dem	nand Notice	Date and Type of	
	Account Number	Co-borrower/s & Guarantors Name	Description of the Mortgaged Properties	Date	Outstanding Amount (₹)	Possession Taken	
		2. Vanita Mahadev Shendge	All The Piece And Parcel Of The Property Address : Flat No: 606 Ameasuring 441 Sq.ft, 6th Floor, E Wing, Lodha EPIC, Casa Estela,		Rs. 3792576.38/- As On 07-01-2020	26-08-2022 Symbolic	
Į			Village-Khoni, Dombivali East, Taluka - Kalyan, Dist-Thane			Possession	

The Borrower/Co-borrowers/ Guarantors in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing in the property would be subject to the charge of L&T Finance Limited for an amount mentioned in the demand notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization

Date: 31.08.2022

Date: 31.08.2022

ADITYA BIRLA CAPITAL

Authorized Officer

ADITYA BIRLA HOUSING FINANCE LIMITED

Registered Office- Indian Rayon Compound, Veraval, Gujarat - 362266 Branch Office- G Corporation Tech Park, Kasarvadavali, Ghodbunder Road, Thane -400607 (MH)

DEMAND NOTICE (under Rule 3 (1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002)

SUBSTITUTED SERVICE OF NOTICE U/s.13 (2) of SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND **ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT. 2002.**

Notice is hereby given to the borrowers as mentioned below that since they have defaulted in repayment of the Credit facility availed by them from Aditya Birla Housing Finance .imited (ABHFL), their loan accounts have been classified as Non-Performing Assets in the books of the Company as per RBI guidelines thereto. Thereafter, ABHFL has issued demand notices under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) on the las known addresses of the said borrowers thereby calling upon and demanding from them to repay the entire outstanding amount together with further interest at thecontractua rate on the aforesaid amount and incidental expenses, cost, charges etc. as stated in the said demand notices. However, the demand notice is also being served by way of pub lication, as per Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (SARFAESI Rules):

SI. No		NPA Date	Notice	Amount due as per Demand Notice /as on Da
1	1. M/S NERO VENEERS AND DECORATIVES, Flat No. 504, 5th Floor, B Wing Shreenath Darshan Chsl, 62nd Tps	10-07-2022	22-08-2022	Rs. 34,11,767.92/-
	Road, Off Factory Lane, Borivali (W), Mumbai, Maharashtra 400092. 2. MR RONAK PANKAJ HARIYA , Flat No.			(Rupees Thirty Four Lakh
ı	504, 5th Floor, B Wing Shreenath Darshan Chsl, 62nd Tps Road, Off Factory Lane, Borivali (W), Mumbai,			Eleven Thousand Seven
ı	Maharashtra 400092. 3. MR. JAYESH SHAMJIBHAI GALA, Flat No. 504, 5th Floor, B Wing Shreenath Darshan			Hundred Sixty Seven and
ı	Chsl, 62nd Tps Road, Off Factory Lane, Borivali (W), Mumbai, Maharashtra 400092. 4. MRS PRITI JAYESH GALA,			Ninety Two Paise Only) by
ı	Flat No. 504, 5th Floor, B Wing Shreenath Darshan Chsl, 62nd Tps Road, Off Factory Lane, Borivali (W), Mumbai,			way of outstanding principal
	Maharashtra 400092. 5. MR. JAYESH SHAMJIBHAI GALA, C/O Nero Veneers And Decoratives Shop No 5			arrears (including accrued lat
	Krishna Palace Chs Nana Chowk Grant Rd Mumbai 400007. 6. NERO VENEERS AND DECORATIVES, Shop No			charges) and interest till
	5 Krishna Palace Chs Nana Chowk Grant Rd Mumbai 400007. Loan Account No. LNMUMLAP-04170036076			20.08.2022.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY)PROPERTIES MORTGAGED: All That Piece And Parcel Of Flat No. 504, 5th Floor, B-Wing, Admeasuring 325 Sq. Ft. Carpet Area I.E., 390 Sq. Ft. Built-Up Area Of The Building Known As "Shreenath Darshan Co-Op. Hsg. Soc. Ltd.", In The Property Lying And Being Situated On F.P.No. 123 & 133 Of Tps lii, C.T.S. No. 688 Of Village And Taluka Borivali At 62nd Tps Road, Off. Factory Lane, Borivali (West), Mumbai-400092 And Bounded: East: Parijat Society, West: Gautam Nagar Building, North: Raj Bhavan Building, South: Factory Lane.

2 1. ADNAN JAMIL KHATIB, Dilkap College Road, 3rd Floor, Flat No. 310, Shireen Park Village Mamdapur, 08-08-2022 22-08-2022 Near Tulsi Darshan, Raigad, Maharashtra 410101. 2. ALIYA ADNAN KHATIB, Dilkap College Road, 3rd Floor, Flat No. 310, Shireen Park Village Mamdapur, Near Tulsi Darshan, Raigad, Maharashtra 410101, 3. ADNAN JAMIL KHATIB, Flat No 105, Shivsai Plaza, Plot No-17a/1, Next To Juhi Lawns, Sector 50 Old Seawoods West, Navi Mumbai, Thane, Maharashtra 400705. **4. ALIYA ADNAN KHATIB,** Karjjikar Mohatha Kaluste Kaluste Chiplun Ratnagiri Maharashtra 415605. **5. ALIYA ADNAN KHATIB,** Flat No 105, Shivsai Plaza, Plot No-17a/1, Next To Juhi Lawns, Sector 50 Old, Seawoods West, Navi Mumbai, Thane, Maharashtra 400705. **6. ADNAN JAMIL KHATIB,** C/O Xrbia Developers Chembur Cemtral Kamraj Naga Ghatkopar East 400077. **Loan Account No.** LNKAL0HL-06180008096 & LNKAL0HL-06180008103

Rs. 14.79.936.6/-(Rupees Fourteen Lakh Seventy Nine Thousand Nine Hundred Thirty Six and Six Paise Only) by way of outstan ing principal, arrears (including accrued late charges) and inte

est till 18.08.2022.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY)PROPERTIES MORTGAGED: All That Piece And Parcel Of Residential Bearing Flat No. 301, 3rd Flr, Having Built Up Area 635 ig, Ft., Building Known As "Shireen Park", New Survey No./ Hissa Np. (Plot No.) 169/7, Area 443 Sq. Mtr., Situated At Mamdapur Grampanchayat, Village Mamdapur, Taluka Karjat, Dist: Raigad 41010

3 1. SHRIKANT KASHINATH MORE, Flat No. 204, Second Floor, B-Wing Building No. 10, Sai Krupa Building Shivam 09-07-2022 22-08-2022 Rs. 21,81,663.61/-Sankul Complex, Off Whagoli Road, Nallasopara West. Sopara, Nallasopara West, District-Palghar, Maharashtra 401203. 2. SUMIT KASHINATH MORE, Flat No. 204, Second Floor, B-Wing Building No. 10, Sai Krupa Building Shivam Sankul Complex, Off Whagoli Road, Nallasopara West. Sopara, Nallasopara West, District-Palghar Maharashtra-401203. 3. SHRIKANT KASHINATH MORE, Room No. 133/583, Ganesh Krupa Society, Jetvan Buddha Vihar Marg, Hanuman Nagar, Kandivali (E), Mumbai Suburban, Mumbai, Maharashtra-400101. **4. SUMIT** KASHINATH MORE, Khalchi Buddha Wadi,M Bhopan, Dapoli Ratnagiri, Maharashtra- 415711. **5. SUMIT** KASHINATH MORE, Room No. 133/583, Ganesh Krupa Society, Jetvan Buddha Vihar Marg, Hanuman Nagar Kandivali (E), Mumbai Suburban, Mumbai, Maharashtra-400101. 6. SHRIKANT KASHINATH MORE, C/O Art-Yarr Export (India) Pvt. Ltd., 9th Floor, C-Wing, Coliceum, Behind Everard Nagar & Zoo, Trombay Road Sion (E), Mumbai Maharashtra-400022. 7. SUMIT KASHINATH MORE, C/O Johnson Lifts Pvt. Ltd., Wicel 14, Opp Seep 2 Gate Central Road, Andheri (E), Mumbai, Maharashtra-400093. Loan Account No. LNPAL0HL-12200079460 8

Lakh Fighty One Thousand Six Hundre Sixty Three and Sixty One Paise Only) by way of outstanding principal, arrears ncluding accrued late charges) and interes till 18.08.2022.

LNPAL0HL-12200079459 DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY)PROPERTIES MORTGAGED: All That Piece And Parcel Of Flat No. 204 On The 2nd Floor, In B-Wing, Admeasuring 550 Sq Ft., In The Building Known As "Sai Krupa Building No. 10", Constructed On Land Bearing Survey No. 125, Hissa No. 2, Adm. 2568 Sq. Mtrs., Situated At Village-Sopara, Nallasopara (West), Taluka Vasai, District-Palghar, Within The Area Of Sub-Registrar At Vasai-1 To 6, Nallasopara And Within The Limits Of Municipal Council Nallasopara, And Boundedas: East: Internal Road & House, West: Building No. 7, North: Under Construction Building, South: Internal Way & Building No. 8

4 1. ZAHEER AKHTAR SHAIKH, 103, 1st Floor, Sector-1, Phase-1, Chaddava Paltinum, Near Mscb Office, Taloja, Taluk- 01.08.2022 22-08-2022 Rs. 32,41,301/- (Rupee Thirty Two Lakh Forty One Thousand Three Hundred One Only) by Panvel, Navi Mumbai, Raigad, Maharashtra-410208. 2. MISBA ZAHEER SHAIKH, 103, 1st Floor, Sector-1, Phase-1 Chaddava Paltinum, Near Mscb Office, Taloja, Taluk-Panvel, Navi Mumbai, Raigad, Maharashtra-410208. 3. ZAHEER AKHTAR SHAIKH, Flat No. D/1104, Panchnand Height, Plot No. 15/18, Sector-09, Taloja, Phase 1, Taloje Majkur, way of outstanding prin cipal, arrears (including Raigharh, Maharashtra-410208. 4. MISBA ZAHEER SHAIKH, Flat No. D/1104, Panchnand Height, Plot No. 15/18, Sector-09, Taloja, Phase 1, Taloje Majkur, Raigharh, Maharashtra-410208. **5. ZAHEER AKHTAR SHAIKH,** C/O Tayaba Collection, Shop No. G2, 397/397a, Street Safa Center Opp. Mangaidas Market, Shaikh Menon, Mumbai, Maharashtraaccrued late charges)
and interest till 400002. Loan Account No. LNBLRPHL-01220114376 & LNBLRPHL-01220114377 18.08.2022.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY)PROPERTIES MORTGAGED: All That Piece And Parcel Of Flat No. 103 On 1st Floor, Admeasuring About 23.532 Sq. Mtrs Carpet Area), Chhadva Paltinum Building Constructed On Land Bearing Plot No. 47 & 48, Situated At Sector-2, Phase 1, Village/Site Taloja-Panchanand (Erstwhile Expansion cheme), Taluka-Panvel, District-Raigad, Maharashtra, And Bounded As: East: Phase-1 Road, West: Komal Chsl, North: Durvankar Apartment South: Shree Sa

5 1. BEENA SACHIN GURAV, Tulip Apartment Building No 3, 3rd Floor, Flat No 305 C Wing, Type A1 Sarovali 08-08-2022 22-08-2022 Village, Yashwant Sankalp, Sarovali, Thane, Maharashtra 401501. 2. SACHIN UTTAM GURAV, Tulip Apartment Building No 3, 3rd Floor, Flat No 305 C Wing, Type A1 Sarovali Village, Yashwant Sankalp, Sarovali, Thane, Maharashtra 401501. 3. BEENA SACHIN GURAV, A/202, Rani Sati Niketan Behind Bhayander Secondary School Uttan Road, Bhayander (West), Bhayander, Thane Maharashtra 401101. 4. SACHIN UTTAM GURAV, A/202, Rani Sati Niketan Behind Bhayander Secondary School Uttan Road, Bhayander (West), Bhayander, Thane Maharashtra 401101. **5. BEENA SACHIN GURAV** C/O Biomed Pharma, G9, Ram Jharukha Tower li Opp M A High School, S.V Road Andheri (W), Mumbai, Maharashtra 400058. Loan Account No. LNPAL0HL-08200069895

Rs. 16,24,228/- (Rupees Sixteen Lakh Twenty Four Thousand Two Hundred Twenty Eight Only) by way o outstanding principal, arrears (including accrued late charges) and interest till 18.08.2022

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY)PROPERTIES MORTGAGED: All That Piece And Parcel Of Flat No. 305, Admeasuring 327.01 Sq. Ft. Carpet Area, (Which Is nclusive Of The Area Of Balconies) On Third Floor In Wing No. 'C', Type-41, Building No. 3, In The Building Known As Tulip, In The Complex Known As "Yashwart Sanklap".

Constructed On N.A. Land Bearing Of Non-Agricultural Land Bearing (1) Survey No. 50/2, 51/1, 51/2, 51/3, 51/4, 51/5, 51/6, 52/1, 52/2, 53, 54, (A) Plot No. 1 Area Admeasuring 7424.25 Sq. Mtr. Assessment Rs 742.45 Ps., And (B) Plot No. 2, Area Admeasuring 4624.50 Sq. Mtr., Assessment Rs. 462.45 Ps. Situated At Village Saravali, Taluka-Palghar District-Palghar, Within The Area Of Sub Registrar Palghar, Taluka Palghar, District Palghar And Bounded: East: Open Plot, West: Under Construction Building North: Oper

We hereby call upon the borrower stated herein to pay us within 60 days from the date of this notice, the outstanding amount (s)together with further interest thereon plus cost charges, expenses, etc. thereto failing which we shall be at liberty to enforce the security interest including but not limited to taking possession of and selling the secured asse entirely at your risk as to the cost and consequences

Please note that as per section 13(13) of the SARFAESI Act, all of you are prohibited from transferring by way of sale, lease orotherwise, the aforesaid secured assets withou prior written consent of the Company. Any contravention of the said section by you shall invoke the penal provisions as laid down under section 29 of the SARFAESI Act and / of any other legal provision in this regard. Please note that as per sub-section (8) of section 13 of the Act, if the dues of ABHFL together with all costs, charges and expenses incurred by ABHFL are tendered to ABHF

at any time before the date fixed for sale or transfer, the secured asset shall not be sold or transferred by ABHFL, and no further step shall be taken by ABHFL or transfer or sa of that secured asset.

Sd/- Authorised Officer (Aditya Birla Housing Finance Limited

MULLER AND PHIPPS INDIA LIMITED

C-204, 2ND FLOOR, MADHAVA, BANDRA KURLA COMPLEX,MUMBAI-400 052 CIN: L63090MH1917PLC007897

NOTICE OF 105th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 105th Annual General Meeting ("AGM") of the Muller and Phipps India Limited ("Company") will be held on Friday September 23 2022 at 4.30 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Mean "OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM, in compliance ith all applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the Rule made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations 2015 (Listing Regulations), read with Ministry of Corporate Affairs (MCA Circular dated April 08, 2022 and April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021 and May 05, 2022 (collectively referred to as "relevant circulars") and Securities Exchange Board of India Circulars No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (referred to as "SEBI circulars") without the physical presence of the Members at

The Annual Report 2021-22 has been sent on 30th August, 2022 to the membe whose Email addresses are registered with the Company / Depository Participant(s) The aforesaid documents are also available on the website of the stock exchange where the shares of the company are listed i.e. www.bseindia.com as well as on the vebsite of National Securities Depository Limited i.e. www.evoting.nsdl.com

ursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 (the Act) rea with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of listing Regulation, the Company is providing the facility to its members holding shares either in physical form or dematerialized form s on September 15, 2022 (cut off date) for casting their votes electronically on each tem as set forth in the Notice of the AGM through electronic voting system provided by NSDL. The voting rights of the members shall be in proportion of their shareholding in the paid - up equity share capital of the Company as on the cut of date September 15, 2022. Mr. Rajesh Kanojia, Advocate, has been appointed as the scrutinizer fo onducting the e-voting process in a fair and transparent manner. Further the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and the members attending the AGM who have not caste their vote(s) by remote voting will be able to vote at the AGM. A member may participate in the AGM eve after exercising his right to vote through remote-voting but shall not be allowed to ote again in the meeting. Information and instructions including details of the Use ID and password relating to e-voting have been set forth in the Notice of the AGM The same login credentials may be used for attending the AGM through VC/OAVM Detailed process and manner of remote e-voting and e-voting at the AGM by the nembers holding shares in dematerialized mode, physical mode and for member who have not registered their email address is provided in the Notice of the AGM. The remote e-voting period commences on Tuesday September 20 2022 at 9.00 a.m and ends on Thursday September 22, 2022 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. During the remote e-voting period members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date September 15 2022, may cast their votes electronically The votes once cast by the members, cannot be changed or cancelled. Any person who acquires shares of the Company and becomes member of the company afte

If the member is already registered with NSDL for e-voting then he/she can use his/ her existing User ID and Password for casting the vote through remote e-voting. n case of any queries or issues pertaining to e-voting. Members may refer to the requently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.nsdl.com or call on Toll free No:-1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in . Any query or grievanc connected with the remote evoting may be addressed to Ms. Himali Singh, Assistant

dispatch of the notice and holding shares on the cut-off datei.e. September 15, 2022

may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in

Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapat Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013. Email: evoting@nsdl.co.in The detail instructions for joining the AGM through VC/ OAVM and casting the vote through remote e- voting / e-voting at the AGM is provided in the Notice of AGM. Members are requested to carefully go through the same.

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the provisions of Listing Regulations, the Register of Members of the Company will remain closed from September 16, 2022 to Septembe 23, 2022 (both days inclusive).

For Muller and Phipps India Limited P V Mohar

Place: Mumbai Date: 31-08-2022 Whole Time Director DIN: 00195051

W. H. BRADY & CO. LTD.

CIN: L17110MH1913PLC000367 Regd. Office: Brady House, 4th Floor, 12/14 Veer Nariman Road, Fort, Mumbai-400001. Tel. No.: 022-22048361- 65; Fax No.: 022-22041855

Website: www.whbrady.in; Email Id: bradys@mtnl.net.in NOTICE OF THE 109TH ANNUAL GENERAL MEETING, **E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE**

NOTICE is hereby given that: The 109th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held or

Friday, September 23, 2022 at 12.30 p.m. (IST) through Video Conferencing / Othe Audio Visual Means ("VC/OAVM") facility to transact the matters as stated in the Notice convening the meeting. . In view of the continuing Covid-19 pandemic and General Circular Nos. 14/2020

17/2020, 20/2020, 02/2021, 21/2021 and 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020 May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 5, 2022, respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and The Securities an Exchange Board of India vide SEBI Circular No. SEBI/ HO/CFD/CMD1/ CIR /P/2020/79 SEBI/HO/CFD/CMD 2/CIR/P/2021/11 and SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 has permitted holding of AGM through VC/OAVM facility without the physical presence of members. Accordingly, i compliance with MCA circulars and relevant provisions of the Companies Act. 2013 and SEBI (LODR) Regulations, 2015, the 109th Annual General Meeting ("AGM") of the Company is being conducted on Friday, September 23, 2022 at 12.30 p.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) Facility . The Notice of AGM and Annual Report for 2022 have been sent electronically only to a

members whose email IDs are registered with the Company / Depository Participant(s) The same are also available on the website of the Company at www.whbrady.ii website of BSE Limited at www.bseindia.com.

. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, the Company is providing the facility of remote e-Voting (before the AGM) as well as e-Voting during the AGM to its Members in respect of the business to be transacted a the AGM. The facility of casting votes by a Member using remote e-Voting system (before the AGM) as well as e-Voting during the AGM will be provided by Centra Depository Services (India) Ltd. ("CDSL").

. The remote e-voting period commences on Tuesday, September 20, 2022 (9:00 a.m. IST and ends on Thursday, September 22, 2022 (5:00 p.m. IST). During this period, Members holding shares either in physical form or in dematerialised form as on Friday, Septembe 16, 2022 ('Cut-Off date') may cast their vote by remote e-Voting. Members will be provided with the facility for voting through electronic voting system during the AGM and Members participating at the AGM, who have not already cast their vote by remote e Voting, will be eligible to exercise their right to vote during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to attend and participate at the AGM but shall not be entitled to cast their vote during the AGM. The e-voting facility will be available at the link www.evotingindia.comand detailed procedure for remote e-Voting before the AGM, e-Voting during the AGM and joining the AGM through VC/OAVM are provided in the Notes to the Notice of the 109th AGM.

. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as of the cut-off date i.e Friday September 16, 2022, may obtain the login ID and password by sending request at info@bigshareonline.com. However, if you are already registered with CDSI for e-voting, then the existing user ID and password/PIN can be utilized for casting vote. The e-voting facility will be available at the link www.evotingindia.com and detailed procedure for remote e-voting before the AGM, e-voting during the AGM and joining th AGM through VC/OAVM are provided in the Notes to the Notice of the 109th AGM.

. All grievances connected with the facility for voting by electronic means may b addressed by email to Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited at helpdesk.evoting@cdslindia.com or at info@bigshareonline.com to our RTA: M/s Bigshare Services Pvt. Ltd., S6-2, 6th floor Pinnacle Business Park, Next to Ahura Centre Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093, Tel: 022 62638205/62638268.

Mr. Himank Desai: Chartered Accountant, Membership No.:031602 has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner

. Pursuant to Section 91 of the Companies Act 2013, the Register of Members and Share Transfer books will remain closed from Monday, September 19, 2022, to Friday, Septembe 23, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

For and on behalf of the Board W. H. BRADY & CO. LTD.

Date: August 30, 2022

PAVAN G. MORARKA **CHAIRMAN & MANAGING DIRECTOR** (DIN: 00174796)

AU SMALL FINANCE BANK LIMITED (A Scheduled Commercial Bank)

Regd. Office: 19-A, Dhuleshwar Garden, Ajmer Road, Jaipur - 302001 (CIN:L36911RJ1996PLC011381) APPENDIX IV [SEE RULE 8(I)] POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the AU Small Finance Bank Limited (A Scheduled Commercial Bank) under the "Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act, 2002 (54 of 2002)] and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice on the date as mentioned below calling upon the borrowers to repay the amount mentioned in the said notice within 60 days from the date of receipt of the said notice as per the details given in below table:

Name of Borrower/Co-Borrower/ Mortgagor/Guarantor/Loan A/c No.	13(2) Notice Date & Amount	Description of Mortgaged Property	Date of Possession Taker
(Loan A/C No.) L9001060120115054, Shiv Gagangiri General Stores (Borrower), Narayan Dhondu Haryan (Co-Borrower)	17-May-22 ₹ 13,62,984/- Rs. Thirteen Lac Sixty-Two Thousand Nine Hundred Eighty-Four only as on 16-May-22	All That Part And Parcel Of Residential/Commercial Property Land / Building / Structure And Fixtures Property Situated At Flat .no. C/01, Ground Chandresh Pooja C.H.L, S.NO. 88, 154, 155, 160, 161, 162, 64, 178, OLD, 210, 209, 211, 185, 213, 222, New Village Achole Tal Vasai, Dist- Thane Maharashtra. Admeasuring 26.95 SQ .MTR	25-Aug-22
(Loan A/C No.) L9001060118825871, Omkar Garment (Borrower), Vikas Vaman Narvankar (Co-Borrower), Raksha Vikas Narvankar (Co- Borrower)	17-May-22 ₹ 12,07,881/- Rs. Twelve Lac Seven Thousand Eight Hundred Eighty-One only as on 16-May-22	All That Part And Parcel Of Residential/Commercial Property Land / Building / Structure And Fixtures Property Situated At Municipal Corporation 24 3Rd FIr C Wing Vilayn Solit Aire Chsl Phase II Fatherwadi Vasai East Thane Maharashtra. Admeasuring 305 Sqyds	25-Aug-22

The borrower having failed to repay the amount, therefore notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein above mentioned table in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said [Act 2002] read with Rule 8 of the said rule on the date mentioned in the above table.

The borrower's attention is invited to provisions of subsection (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the AU Small Finance Bank Limited (A Scheduled Commercial Bank) for the amount and interest thereon mentioned in the above table.

Date : 30/08/2022 Authorised Officer AU Small Finance Bank Limited Place: Thane

बैक आफ़ बड़ीदा Bank of Baroda C Trees City

Zonal Stressed Asset Recovery Branch: Meher Chamber, Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate Mumbai-400001. Phone: 022-43683807, 43683814 Email: armbor

Sale notice for sale of Immovable APPENDIX IV-A and II-A [Provision to Rule 8(6) and 6(2)] E-Auction sale notice for sale of Immovable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to rule 8(6) ar

E-AUCtion sale house for sale of immovable assets under the Security and reconstruction of manufactures and Embrederies (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Mortgaged/ Charged to the Secured Creditors, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditors, will be sold on "As is what is" and Whatever there is" and "Without recourse basis" for recovery of dues of secured creditors below mentioned account/s. The details of Borrower/s / Guarantor/s/ Secured Asset/s / Dues / Reserve Price/ e-Auction date and time, EMD and Bid Increase Amount are Data 8 (1) Pasanya Prica 8 Status of Inspection Date

Sr No		Description of the immovable property with known encumbrances, if any	Total Dues		(2) EMD Amount of the Property (3) Bid Increase Amount	possession (Constructive / Physical)	& Time of the Property
1	(Borrower) Flat No. A/103, Rukaiya Palace, N B Marg, Somawari bazar, Malad West, Mumbai-400064. Mr. Aslam Ismail Manihar Mr. Yar Mohammad Ismail Flat No. A/103, Rukaiya Palace, N B Maro. Somawari bazar. Malad West.	All that piece and parcel of Residential Property of Flat No. 103, 1st Floor, A-Wing, Rukiya Palace CHSL, Junction of Nanabhai Road and Somwari Bazar Road, Malad (West), Mumbai 400064admeasuring 585 Sq.ft BUA, Carpet Area 487.50 Sq Ft and Super Built Up area 731 Sq. ft in the name of Mr. Aslam Ismaeil Bastiwala and Mr. Yar Mohammad Ismaeil Bastiwala bounded as under: East: B Wing West: Fish Market North: Jani Chawal South: Open Space Encumbrance known to bank: Nil	Rs.73464003/- Plus interest and cost from	19.09.2022 1400 Hrs to 1800Hrs	1) Rs 56.00 lakh 2) Rs 5.60 lakh 3) Rs 1.00 lakh	Symbolic Possession	12.09.2022 11.00 am to 1.00 pm.

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. MSTC Helpdesk No. 033 – 23400020. 03 -23400021, 033 - 23400022, 033 - 35013220, 033 - 35013221 and 033 - 35013222. Also Prospective bidders may also contact the authorized officer on Tel No.022-43683804 Mo lo. 8197230907

Date: 30.08.2022 Place: Mumbai



Sd/ Authorised Officer

PHYSICAL POSSESSION NOTICE

Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra-400604

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement)

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date

Sr No	December 11 and 1	Description of Property/ Date of Physical Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
11.	Nagnath Maroti Savare & Shilpa Nagnath Savare & Vaijanath Maroti Saware & Datta Maroti Saware/ LBPUN00005213994	Property_Address 1: - Flat No. 54, 9th Floor, Wing C, "Gladiola Paradise Building" Land bearing Survey No.58, Hissa No. 7A, admeasuring 32 Aars and Survey No.58, Hissa No.7B/1 Situated at Kondhwa Budruk, Taluka Haveli, Dist - Pune Maharashtra Pune - 411044 Flat No.54 - area 495 Sq Ft i.e 46 Sq Mtrs attached terrace (no terrace attached to flat No. 54). Property_Address 2: - Flat No.47, 8th Floor, Wing C, "Gladiola Paradise Building" Land bearing Survey No.58, Hissa No.7A, admeasuring 32 Aars and Survey No.58, Hissa No.7B/2, admeasuring 3 Ars and Survey No.58, Hissa No.7B/2, admeasuring 3 Ars and Survey No.58, Hissa No.7B/1 Situated at Kondhwa Budruk, Taluka Haveli, Dist - Pune Maharashtra Pune - 411044. Flat No.47- area 730 Sq Ft i.e 67.84 Sq Mtrs along with terrace admeasuring 116.25 Sq Ft i.e 10.80 Sq Mtr plus one Car Parking No.63, Total area - 78.64 Sq Mtr Property_Address 3: - Flat No.44, 8th Floor, Wing C, "Gladiola Paradise Building"Land bearing Survey No.58, Hissa No.7B/1, admeasuring 32 Aars and Survey No.58, Hissa No.7B/1, admeasuring 32 Aars and Survey No.58, Hissa No.7B/1, admeasuring 3 Ars and Survey No.58, Hissa No.7B/1 Situated at Kondhwa Budruk, Taluka Haveli, Dist - Pune Maharashtra Pune — 411044. Flat No.44 - area 67.84 Sq Mtr i.e 730 Sq Ft carpet attached terrace 10.80 Sq Mtr i.e 116.25 Sq Ft Carpet and One Car Parking No.64/Aug 26th 2022	August 30,2021/ Rs. 1,21,84, 367.00/-	Pune

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement

Date : August 31, 2022 Place: Pune

Authorized Officer

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube: 🕔 आप और आपका भविष्य

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्यार्ह जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणा नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल . ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

Notice is hereby given that a Fixed Deposit Certificate bearing No. (1) BM/15132099 (2) BM/15133650 issued by HDF0 Deposits, Mumbai issued to Gayatri Sami Somaiya (Minor) has been misplaced and not traceable despite all my diligen searches to locate the same. I am applying to the HDFC Deposits for issuance of duplicate FD certificate and subsequen encashment of the same. Any person, who find it, is requested to return the same to the address given below. Further, if anyone has any right, title and interest in the said FD may record his objection within 14 days to the address given below.

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

s is to inform the public at large that in int MR. LAXMAN CHEKKAPELLY, residi

at 16, Gurudarshan, Plot No. 43, Garodia Nagal Ghatkopar East, Mumbai - 400077, has revoke

all his relations with his son MR. RAMESH LAXMAN CHEKKAPELLY and ejected / dis

owned him from all his properties. Any person having any transaction or dealing with him shal do it with their own risk as my client is no

naving any relation with his sons and his an

ARUNA S. PANDE

Advocate High Court, Bombay Om Sai Enterprises, A. K. Marg, Bandra (East), Mumbai - 400051.

sonal activities.

Ramon house H T Parekh Marg, 169, Backbay Reclamation Churchgate, Mumbai - 400020.

CHANGE OF NAME जाहीर सूचना

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH ABDUL FARDEEN FIROZE TO FARDEEN FIROZ SHAIKH AS PER AADHAR CARD NO. 8091 2178 8372 DATED 06-08-2011

I HAVE CHANGED MY NAME FROM FAZLEHUSAIN AKBARALI MOTAGAMWALA TO FAZAL HUSSAIN AKBERALI UDAYPURWALA AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO.(M-2291238) DATED: AUG 25-31, 2022

I HAVE CHANGED MY NAME FROM MEENAL SUSHANT RAI TO MEENAI GAJANAN WAVIKAR AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM AMREEN SHAKEEL SYED TO MUNAIZA SHAKEEL SYED AS DOCUMENT. CL-110 A

I HAVE CHANGED MY NAME FROM ANTHONY SANTIAGO FIZARDO TO ANTONIO SANTIAGO FIZARDO AS PER MAHARASHTRA GAZZETTE NUMBER (M-2290789). CL-110 B

I HAVE CHANGED MY NAME FROM KAVITA SURESH PHATNANI TO KAVITA SURESHKUMAR PHATNANI AS PER AFFIDAVIT DATED ON 19 AUGUST 2022 AND ALSO AS PER DOCUMENTS CL-120 HAVE CHANGED MY NAME FROM MEENAL VINAY DARSHNEY TO MEENAL CHINMAY BORGAONKAR AS PER GOVT OF MAHARASHTRA GAZETTE NO (M-2290020).

I HAVE CHANGED MY NAME FROM VISHALKUMAR SHANTILAL JAIN TO SHANTILAL JAIN AS PER INTS. CL-130 A DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM KAMLESHKUMAR SEVANTILAL DOSHI TO KAMLESH SEVANTILAL DOSHI AS PER DOCUMENTS. CL-130 B

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAFIQUR REHMAN ABDUL REHMAN SAYED (OLD NAME) TO SHAFIQUR REHMAN ABDUL REHMAN SYED (NEW NAME) AS PER DOCUMENT. CL-140 I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD SAHIL RAHAMATULLAH TO MOHAMMED SAHIL RAHAMATULLAH AS PER

DOCUMENTS FOR ALL PURPOSES CL-140 A I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED SUHAIL RAHAMATULLA TO MOHAMMED SUHAIL RAHAMATULLAH DOCUMENTS FOR

CL-140 B PURPOSES. I HAVE CHANGED MY OLD NAME FROM SHUBHANGI AMRUT PATIL TO MY NEW NAME SHUBHANGI PANDHRINATH BODKE AS PER MAHARASHTRA GAZETTE

HAVE CHANGED MY NAME FROM MEHARUNISSA KHAN TO MEHRUNNISSA JALALUDDIN KHAN AS PER AADHAR NO -9145 4629 0907

याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील हे सर्व भारांपासून मुक्त याखालील लिखित परिशिष्टामध्ये वर्णन परिसर **१) साजिद रियाझ** शेख आणि २) तंझिला अमजद तंझिला शेख यांच्याकडून खरेदीसाठी वाटाघाटीच्य प्रक्रियेत आहेत. सर्व व्यक्तींना सदर परिसराच्या संबंधात

कोणतेही हक्क, अधिकार, हितसंबंध, दावे वा मागण्या असल्यास तसेच विक्री, अदलाबदल गहाण, प्रभार, भेट, न्यास, अधिकार, वारसा ताबा, भाडेकरार, धारणाधिकार, देखभाल सुविधाधिकार, भार वा अन्य काही असल्यास . त्यांनी याद्वारे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासन १४ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचा कार्यालय पत्त १०१/१०२, दर्वेश चेंबर्स, पी. डी. हिंदुजा रोड जंक्शन व एस. व्ही. रोड, खार (पश्चिम), मुंबई - ४०० ०५२ येथे एसपीएडी/आरपीएडी द्वारे (त्यांच्या संबंधात कागदोपत्री पुराव्यांच्य प्रमाणित प्रतसह एकत्र) सदर लेखी स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे, कसूर केल्यास कोणतेही हक, नामाधिकार आणि दावा ज असल्यास, ते सूचनेसह त्यागित आणि परित्यागित मानले जातील आणि त्याच्या कोणत्याही संदर्भाशिवाय सदर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

मंबई उपनगर आणि अंधेरी (बांद्रा) च्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील २४, बेसंट रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४ येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या प्लॉट धारक मुळ प्लॉट क्र. २७ आणि २७ए, सांताक्रुझ च्या टीपीएस । च प्लॉट क्र. २५बी आणि आता शहर सर्व्हे बांद्रा, तालका अंधेरी एमएसडी च्या एच वॉर्ड मधील टीपीएस । सांताक्रुझ (१ला बदल)(अंतिम) जोडलेला सीटीएस क्र. एच ८७/ए चा आत अंतिम प्लॉट क्र. ४९ (भा.) आणि सांताक्रुझ च्या टीपीएस । चा प्लॉट क्र. २३ आणि शहर सर्व्हे बांद्रा, तालुका अंधेरी, एमएसडी च्या एच वॉर्ड मधील आता धारक अंतिम प्लॉट क्र. ५० (१ला बदल) (अंतिम) जोडलेला सीटीएस क्र. एच/८६/ए-१ धारक प्लॉटवरील उभी सोसायटीशी संबंधित **सॉरेंटो** अशा ज्ञात बिल्डिंगीच्या ए विंग मधील स्टिल्ल (तळमजला) ए विंग मधील दोन कार पार्किंग क्षेत्र धारक क्र. २८ आणि २९ प्रत्येकी मोजमापित १३.९४ चौ.मीटर्स च्यासह सहाव्य मजल्यावरील **फ्लॅट धारक क्र. ६०१**, मोजमापित १००७ चौ.फूट चटई क्षेत्र संलग्नित ९३.५९ चौ.मीटर्स चटई क्षेत्र म्हणजेच ११२.३० चौ.मीटर्स बिल्टअप क्षेत्र वरील अनुषंगिक आणि **सॉरेंटो को-ऑपरेटिव्** हौसिंग सोसायटी लिमिटेड (सोसायटी) द्वारे जारी करीता जारी अंतर्गत सर्व ते शेअर्स. दिनांक ३१ ऑगस्ट, २०२२

FEDERAL BANK

आर. एस. वासवडा

वकील उच्च न्यायालय

लोन कलेक्शन आणि वसुली विभाग/ मुंबई विभाग दी फेडरल बँक लि., लोन कलेक्शन आणि वसुली विभाग/मुंबई विभाग, १३४, १३वा मजला, जॉली मेकर चेंबर्स क्र. ॥, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१

ईमेल आयडीः mumlcrd@federalbank.co.in दरध्वनी क्र.: ०२२ २२०२२५४८/२२०२८४२७ सीआयएन: एल६५१९१केएल१९३१पीएलसी०००३६८, वेबसाईट: www.federalbank.co.in

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या ८(६) च्या तरत्दींन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी विक्री सचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही दी फेडरल बँक लि. (तारण धनको) कडे गहाण/प्रभारित आहे, जिचा प्रत्यक्ष कब्जा दी फेडरल बँक लि. (तारण धनको) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती **१) मे. एसएपी एन्टरप्रायझेस, २) श्री. प्रशांत आर आणि** ३) सौ.स्मिथा नायर आर यांचेकडून विक्रीच्या तारखेरोजीस दी फेडरल बँक लि. (तारण धनको) ला थकीत मे. एसएपी एन्टरप्रायजेस यांच्या नावे खात्यामधील तुमच्याकडून थकीत २४.०३.२०२२ रोजीस रु. १.९६.९०.१०५.१६/- (रुपये एक करोड शह्याण्णव लाख नव्वद हजार एकशे पाच आणि पैसे सोळा मात्र) (मूळ अर्ज/९४४/२०२० द्वारे सन्माननीय डीआरटी-पुणे समक्ष २४.०३.२०२० रोजीस दाखल मूळ अर्जानुसार दावा रक्कम), वजा रु. ४१,५०,०००/- (रुपये एकेचाळीस लाख पन्नास हजार मात्र) जी रक्कम एक तारण मिळकत शॉप क्र. २०, रेजन्सी पार्क सीएचएस लि., प्लॉट क्र. ०२, सेक्टर ५, खारघर, नवी मुंबई, महाराष्ट्र) विक्री प्रक्रियेची आलेली रक्कम सह २५.०३.२०२२ पासून पुढील व्याज, प्रभार आणि परिव्ययच्या वसुलीकरिता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे" तत्त्वाने ०७.१०.२०२२ रोजी विकण्यात येणार आहे. राखीव किंमत रु. ७१,२०,०००/- (रुपये एकाहत्तर लाख वीस हजार मात्र) राहील आणि इसारा अनामत

रक्कम रु. ७,१२,०००.००/ - (रुपये सात लाख बारा हजार मात्र) राहील. आम्ही वरील नमूद कालावधीत प्रदानापर्यंत प्रयोज्य व्याज बँकेने केलेला सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चासह बँकेची संपूर्ण थकबाकी प्रदान करून तुमचे दायित्व निभावण्यासाठी आणि वरील नमूद कालावधीत तारण मत्ता विमोचित करण्यासाठी तुम्हाला बोलाविणे करीत आहोत, कृपया महत्त्वाची नोंद घ्यावी की, सरफैसी ॲक्ट २००२, (सुधारणीनुसार)च्या कलम १३(८) नुसार तारण मत्ता विमोचनाचा हक्क फक्त तारण मत्तेच्या भाडेपट्टा, अभिहस्तांकन किवा विक्रीद्वारे हस्तांतरणासाठी जनतेकडून निविदा मागवून किंवा खाजगी कराराने किंवा प्रकाशनाच्या सूचनेच्या प्रसिध्दी तारखेपर्यंतच तुम्हाला उपलब्ध आहे.

मिळकर्तीचे वर्णन

प्लॉट क्र. १८, सेक्टर ५, खारघर, नवी मुंबई, तालूका पनवेल, जिल्हा रायगड, राज्य महाराष्ट्र मध्ये स्थित साई गार्डन सीएचएस लि., २ रा मजल्यावर रहिवासीत फ्लॅट क्र. २०२. मोजमापित ५३.४३ चौ.मीटर्सचे सर्व ते भाग आणि विभाग अणि सीमाबद्ध पूर्वेला प्लॉट क्र. ११, पश्चिमेला: १५ मीटर्स मोठा रोड, दक्षिण: ओ.एस. १९ आणि १० आणि उत्तरेला प्लॉट क्र. १७.

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींकरिता कृपया दी फेडरल बँक लि. ची वेबसाईट म्हणजेच <u>https://federalbankauctiontiger.net</u> मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

दिनांक: ३०.०८.२०२२

दी फेडरल बँक लि. करित सहा. उपाध्यक्ष आणि विभाग प्रमख (सरफैसी ॲक्ट अंतर्गत प्राधिकृत अधिकारी)



अंधेरी (पश्चिम) शाखाः खजिना महल १८९ एस. व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८ भारत. दूर: ९१-०२२ २६२८९६२३, २६२८३६२४. फॅक्स: ९१ ०२२ २६२८८०६४.

ई-मेल: andher@bankofbaroda.com वेब: www.bankofbaroda.com

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

न्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार, **बँक ऑफ बडोदा** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ . च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ३१.०१.२०२२ रोजी एक मागणी सूचन जारी करून <mark>कर्जदार श्री. निलेश किशोर वेलानी आणि सौ. उषा निलेश वेलानी, खाते क्र</mark> **०३८००६००००१४८८** यांना सूचनेत नमुद केलेली रक्कम २५.१०.२०२१ रोजीप्रमाण् ह. २७,३३,०५५.००/- (रुपये सत्तावीस[े] लाख तेहेतीस हजार पंचावन्न मात्र) अधिक त्यावरील लागू नसलेले आणि वसुल न झालेले व्याज आणि इतर कायदेशीर प्रभार या रकमेर्च परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमेर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचन देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्य कलम १३ चे उप-कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून ह्या २६ ऑगस्ट, २०२२ रोजी घेतला विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीर्श व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोदाकरिता रक्कम २५.१०.२०२१ रोजीप्रमाणे रु. २७,३३,०५५.००/- (रुपये सत्तावीस लाख तेहेतीस हजाः **पंचावन्न मात्र)** अधिक त्यावरील लागू नसलेले आणि वसूल न झालेले व्याज आणि इतर कायदेशी प्रभाराच्या भाराअधीन राहील

तारण मत्तांच्या विमोचनकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्ण<u>न:</u>

जुना सर्व्हे क्र. ८०, गाव असडे गोलावली, कल्याण शिळ रोड, डोंबिवली (पूर्व), डोंबिवली (पूर्व) कल्याण, जिल्हा, ठाणे, महाराष्ट्र धारक बापू नगर अशा नावाच्या इमारतीमधील ए विंग, ५व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ५०२ मोजमापित अंदाजे ३४.५६ चौ. मी. चटई क्षेत्र अधिक ५.०१ चौ. मी. ओपन टेरेस

सही / -दिनांक : २६.०८.२०२२ प्राधिकत अधिकारी ठिकाण : मुंबई (बँक ऑफ बडोदा)



युरोटेक्स इंडस्ट्रीज अँड एक्स्पोर्टस लिमिटेड

सीआयएन: एल७०२००एमएच१९८७पीएलसी०४२५९८ **नों. कार्यालय:** १११०, रहेजा चेंबर्स, ११ वा मजला, २१३, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूर.: (०२२) ६६३० १४०० फॅक्स: ०२२ २२०४ ४१३९ वेबसाईटः www.eurotexgroup.in ईमेलः eurotex@eurotexgroup.com

सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या सर्व प्रयोज्य तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ सह वाचता निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए), भारत सरकारने जारी केलेली ५ मे, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. २०/२०२०, ८ एप्रिल, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. १७/२०२०, १५ जुन, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. २२/२०२०, २८ सप्टेंबर, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. ३३/२०२०, ३१ डिसेंबर, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. ३९/२०२०, १३ जानेवारी, २०२१ दिनांकित सर्क्युलर क्र. ०२/२०२१, २३ जून, २०२१ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १०/२०२१, १४ डिसेंबर, २०२१ दिनांकित २१/२०२१ आणि ५ मे, २०२२ दिनांकित ०२/२०२२, २३ जून, २०२१ दिनांकित १०/२०२१, ८ डिसेंबर, २०२१ दिनांकित १९/२०२१ व ८ डिसेंबर, २०२१ दिनांकित २०/२०२१ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केलेले १२ मे, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/ २०२०/७९, १५ जानेवारी, २०२१ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२१/११ आणि १३ मे, २०२२ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२२/६२ च्या अनुपालनांत युरोटेक्स इंडस्ट्रीज अँड एक्स्पोर्टस् लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.०० वा. सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नसलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अद्र ऑडिओ व्हिज्युअल मिन्स 'व्हीसी/ओएव्हीएम'') मार्फत होणार आहे.

एमसीए ने जारी केलेली वरील सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलरच्या अनुपालनांत अन्य गोष्टींसह रिमोट ई-व्होटींग आणि ई-व्होटींगची प्रक्रिया आणि पध्दंत दर्शवणाऱ्या कंपनीच्या ३६ व्या एजीएमच्या सूचनेसह संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्यास जोडण्याची गरज असलेले अन्य दस्तावेज यासह वित्तीय विवरणांचा समावेश असलेला ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीचा वार्षिक अहवाल ज्यांचे ई-मेल आयडीज कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे नोंदवले आहेत त्या सर्व सभासदांना आणि हक्कदार असलेल्या अन्य सर्व व्यक्तींना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठवला आहे.

सभासदांनी हे सुध्दा ध्यानांत ठेवावे की, २१ मे, २०२२ दिनांकीत ३६ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.eurotexgroup.in वर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस म्हणजेच, बीएसई लिमिटेडची <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची <u>www.nseindia.com</u> वर सुध्दा उपलब्ध असेल. ३६ व्या एजीएमची सूचना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या वेबसाईट www.evotingindia.com वर देखील उपलब्ध असेल.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सह वाचता १९ मार्च, २०१५ पासून कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारण नियम, २०१५ ने सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २०, जनरल मिटींग वरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड (एसएस-२) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ आणि एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर्स च्या अनुपालनांत कंपनीला तिच्या सभासदांना २१ मे, २०२२ च्या एजीएमच्या सचनेप्रमाणे करावयाच्या कामकाज संबंधात इलेक्टॉनिक माध्यमातन मतदान करण्याची सुविधा पुरवतांना आनंद होत आहे. ह्या कारणास्तव कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमात्न ादानाची सोय करण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) शी एक करार केला आहे. रिमोट ई-व्होटींग वापरुन तसेच एजीएमच्या तारखेस ई-व्होटींग सिस्टीम द्वारे सभासदांनी मते देण्याची सुविधा सीडीएसएल कडून पुरवली जाईल.

सुरळीत आणि पारदर्शकपणे ई-व्होटींग पार पाडण्याकरिता तपासणी अधिकारी म्हणून मे. एस. के. जैन अँड कं. व्यवसायिक कंपनी सेक्रेटरी ची नियुक्ती केली आहे. सर्व सभासटांना याटारे कलविण्यांत येते की:

१. १९ ऑगस्ट, २०२२ ह्या रेकॉर्ड डेट रोजीस ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे नोंदवले आहेत त्या भागधारकांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि अन्य दस्तावेज पाठवणे कंपनीने २९ ऑगस्ट, २०२२ रोजी पूर्ण केले.

रिमोट ई-व्होटींगचा कालावधी बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी (स. ९.०० वा.) सुरु होईल आणि शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी (सं. ५.०० वा.) संपले. त्यानंतर सीडीएसएल कडून रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केलं जाईल. फक्त १५ सप्टेंबर, २०२२ ह्या कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपांत किंवा

डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत शेअर्स धारण करणारे कंपनीचे सभासद रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग करण्यास हक्कदार

४. १५ सप्टेंबर, २०२२ (कट-ऑफ डेट) रोजीस कंपनीमधील त्यांच्या भागधारणाच्या प्रमाणांत सभासदांचे मतदान अधिकार असतील. कोणत्याही व्यक्ती सूचना पाठवल्या नंतर परंतु कट-ऑफ डेट (म्हणजेच १५ सप्टेंबर, २०२२) पूर्वी शेअर्स संपादित करुन कंपनीच्या सभासद बनल्या असतील त्या कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट, मे. डेटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड यांच्याकडे ई-मेल आयडीः investorsgry@datamaticsbpm.com ला एक विनंती पाठवून सिक्वेन्स क्रमांक

. १५ सप्टेंबर, २०२२ ह्या कट-ऑफ डेट च्या कामाची वेळ संपतांना एकतर प्रत्यक्ष स्वरूपांत किंता दिम्मरेरिअलाईज्ड स्वरूपांत शेअर्म धारण करणारे आणि ज्यांनी रिमोर ई-व्होटींग मार्फत त्यांचे मत दिले नसेल असे कंपनीचे सभासद ई-व्होटींग मार्फत एजीएम मध्ये त्यांचे मत देऊ शकतात. रिमोट ई-व्होटींग मार्फत मत देण्याचा त्याचा/तिचा/त्यांचा अधिकार वापरल्या नंतरही सभासद सभेत सहभागी होऊ शकतात परंत सभेत पन्हा त्यांना मत देऊ दिले जाणार नाही. सभासदाने एकदा का मत दिले की, त्यानंतर सभासदाला त्यांत बदल करण्याची अनुमती नसेल.

. जर तुम्हाला ई-व्होटींग बाबत कोणत्याही शंका किंवा समस्या असतील तर तुम्ही हेल्प सेक्शन खाली <u>www.evotingindia.com</u> येथे उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (''एफएक्यु'') आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाहू शकता किंवा एक ई-मेल helpdesk.evoting@cdslindia.com वर लिहावा.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधे संबंधातील सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, मॅनेजर. सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ यांच्याकडे कराव्यात किंवा एक ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com वर पाठवावा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करावा.

. वेळेवर पत्र प्राप्त करण्याकरिता कृपया कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे तुमचे सर्वात अद्ययावत ईमेल आयडी नोंदवावेत.

रिमोट ई-व्होटींग आणि एजीएममध्ये दिलेल्या मतांचा निकाल, एजीएम संपल्यापासून जास्तीत जास्त दोन कामाच्या दिवसांत घोषित केला जाईल. तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालासह घोषित झालेले निकाल घोषणा झाल्यावर ताबडतोब कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.eurotexgroup.in वर प्रदर्शित केले जातील आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडला कळवले

याद्वारे पुढे सूचना देण्यांत येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले प्रयोज्य नियम व सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स ४२ ला अनुसरुन कंपनीच्या सभासदांची नोंदवहीं आणि भाग हस्तांतरण पुस्तके गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२ पासून शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस धरुन) बंद राहतील.

युरोटेक्स इंडस्ट्रीज अँड एक्स्पोर्टस् लिमिटेड साठी

सही/-

राहल रावत

कंपनी सेक्रेटरी

ठिकाणः मुंबई दिनांकः २९ ऑगस्ट, २०२२ **मुंबई समाचार मार्ग शाखा**, ६६/८०, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट,

यूनियन बैंक 🕼 Union Bank

मुंबई ४०० ०२३, महाराष्ट्र * टेलिफोन क्र. (०२२) २२६२ ९३६६

जोडपत्र

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

न्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता, **युनियन बँक ऑफ इंडिया, एम एस मार्ग शाखा**चे **प्राधिकृत** अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २६.०४.२०२२ रोजी मागणी सूचना क्र. युबीआय/एमएसएम/३७६/२०२२-२३ जारी करून तक्ता । नुसार कर्जदार आणि हमीदार यांना सदर सूचनेत नमूद रक्कम रु. ७,४३,२९,७४७/- (रुपये सात करोड त्रेचाळीस लाख एकोणतीस हजार सातशे सत्तेचाळीस मात्र) आणि त्यावरील व्याजाची परतफेड सदर सूचना

<u></u>							
मागणी सूचना संदर्भ क्र. तारिख आणि रक्कम	कर्जदार नाव आणि पत्ता	हमीदार/ संचालक नाव आणि पत्ता					
युबीआय/एमएसएम/ ३७६/२०२२-२३ दिनांक २६.०४.२०२२ रक्कम रु. ७,४३,२९,७४७.००	मे. व्हीबीई प्रोजेक्ट्स प्रा. लि. प्रशासन कार्यालय: सुट ए-१, एनव्हिरो कॉमर्स इमा, ३४ देवनार ऑन्सलरी इंडस्ट्रीअल कॉम्प्लेक्स, देवनार, गोवंडी (प), मुंबई ४०० ०४३, महाराष्ट्र, इंडिया. नोंदणीकृत कार्यालय: डोअर क्र. ४, ४ था मजला, क्राऊन कोर्ट, ३४, कॅथडूल रोड, चेन्नई ६०० ०८६, तमिळनाडू.	श्री. वेंकट भगवथ एसवारन फ्लॅट क्र. २२, २ रा मजला, ब्लॉक ॥, स्वाधी तेजस अपार्टमेंट, पद्मीनी गार्डन्स, ३९/८, माऊंट पूनामल्ली रोड, नंदमबक्कम, चेन्नई ६०० ०८६, ताना.					
युबीआय/एमएसएम/ ३७६/२०२२-२३ दिनांक २६.०४.२०२२ रक्कम रु. ७,४३,२९,७४७.००	श्री. चक्कींगल अनियाथ रघुनंदन फ्लॅट क्र. १०४, पहिला मजला, श्री अरिहंत सीएचएस लि. नावे ज्ञात इमारत, यावर बांधलेली प्लॉट क्र. २३, सेक्टर १६ए, वाशी, नवी मुंबई ४०० ७०३, महा.	सौ. के पी सुधा रघुनंदन पलॅट क्र. १०४, १ ला मजला, श्री अरिहंत सीएचएस लि. नावे ज्ञात इमारत, यावर बांधलेली प्लॉट क्र. २३, सेक्टर १६ए, वाशी, नवी मुंबई ४०० ७०३, महा.					
सदर रकमेची परतफेड करण्य	यात कर्जदार असमर्थ ठरल्याने. याद्रारे	कर्जदार आणि सर्वसामान्य					

जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** त्याला/तिला सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट, रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **२६ ऑगस्ट** २०२२ रोजीस घेतला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **युनियन बँक ऑफ** इंडिया, एम एस मार्ग शाखाच्या रक्कम रु. ७,४३,२९,७४७/- (रुपये सात कोटी <mark>त्रेचाळीस लाख एकोणतीस हजार सातशे सत्तेचाळीस मात्र)</mark> आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

तारण मत्तेच्या भरण्याकरीता कर्जदारासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधन घेतले जात आहे. स्थावर मिलकतीचे वर्णन

क्र.	मळकताचा तपाशल
	फ्लॅट क्र. २२, २ रा मजला ब्लॉक ॥, स्वाथी तेजस अपार्टमेंट, पद्मीनी गार्डन्स
?	३९/८, माऊंट पूनामल्ली रोड, नंदमबक्कम, चेन्नई ६०० ०८६, तमिळनाडू. श्री. व्ह

बी एसवारन यांच्या नावे दिनांक: २६.०८.२०२२ सही / -प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया **ठिकाण:** तमिळनाड

डब्ल्यु. एच. ब्रॅडी ॲड कं. लि. सीआयएनः एल१७११०एमएच१९१३पीएलसी०००३६७

नों. कार्यालयः ब्रॅडी हाऊस, ४था मजला, १२/१४ वीर निरमन रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर. क्र.: ०२२-२२०४८३६१-६५; फॅक्स क्र.: ०२२-२२०४१८५५ वेबसाईटः www.whbrady.in ईमेल आयडीः bradys@mtnl.net.in

१०९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-व्होटिंगची माहिती आणि बुक क्लोजर गद्वारे सूचना देण्यांत येते की

कंपनीची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी दु. १२.३२ वा. (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अद्रर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''व्हीसी/ओएव्हीएम'' सुविधे मार्फत सभेच्या निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता होणार आहे.

सातत्याने सुरु असलेला कोव्हीड-१९ साथरोगाचा उपद्रव पाहता आणि निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या अनक्रमे दिनांक ८ एप्रिल. २०२०. १३ एप्रिल. २०२०. ५ मे. २०२० आणि १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंबर, २०२१ आणि ५ मे, २०२२ च्या जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० २०/२०२० आणि ०२/२०२१, २१/२०२१ आणि ०२/२०२२ (''एमसीए सक्युंलर्स'') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या दिनांक १२ मे २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ च्या सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/ २०२०/७९ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ आणि सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी-२/सीआयआर/पी/२०२२/६२ द्वारे सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीए मार्फत एजीएम घेण्याची परवानगी दिली आहे (''सेबी सक्युलर'') ला अनुसरून आणि कंपनी अधिनियम २०१३ व सेबी (एलओडीआर) रेखुलेशन्स, २०१५ च्या अनुपालनांत कंपनीची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी दु. १२.३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) सुविधेमार्फत होईल.

एजीएमची सूचना आणि २०२२ साठी वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फक्त त्या सर्व सभासदांना पाठवला आहे ज्यांचे ई–मेल आयडीज कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे नोंदवले आहे. तेच कंपनीची वेबसाईट www.whbrady.in वर, बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर देखील

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि सुधारित, कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजग रिक्वायरमेंटस) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ४४ ला अनुसरून कंपनी एजीएम मध्ये करावयाच्य कामकाजाच्या संबंधात तिच्या सभासदांना रिमोट ई-व्होटिंग (एजीएमच्या आधी) तसेच एजीएममध्ये ई-व्होटिंग ची सुविधा पुरवत आहे. रिमोट ई-व्होटिंग सिस्टीम (एजीएमच्या आधी) वापरून तसेच एजीएम मध्ये ई-व्होटिंगने एखाद्य सभासदाने मते देण्याची सुविधा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि. (''सीडीएसएल'') कडून पुरवली जाईल.

होईल आणि ते गुरुवार. २२ सप्टेंबर. २०२२ रोजी (सं. ५.०० वा. (भा.प्र.वे.)) संपेल. ह्या कालावधीत बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ (''कट-ऑफ डेट) रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटेरिअलाईज्ड . स्वरुपात शेअर धारण करणारे सभासद रिमोट ई-व्होटिंग ने त्यांचे मत देऊ शकतील. सभासदांना एजीएम मध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीम मार्फत मतदानाची सुविधा पुरवली जाईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगने आधीचे त्यांचे मत दिलेले नसेल अशी एजीएम मध्ये सहभागी होणाऱ्या सभासदांची एजीएम मत देण्याचा त्याच्या अधिकार वापरण्याची पात्रता असेल. ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई व्होटिंगने त्यांचे मत दिलेले असेल ते सुद्धा एजीएम मध्ये हजर राहन सहभागी होण्यास पात्र असतील परंतु ते एजीएममध्ये त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील. लिंक www.evotingindia.com येथे ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध असेल आणि एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंग, एजीएम मध्ये ई-व्होटिंग व व्हीसी/ओए मार्फत एजीएम मध्ये सामिल होण्याची तपशिलवार प्रक्रिया १०९ व्या एजीएमच्या सचनेच्या टीपांमध्ये दिली

कोणत्याही व्यक्तीने एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासव बनली आणि शकवार, १६ सप्टेंबर, २०२२ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती info@bigshareonline.com वर एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकेल. तथापि, जर तुम्ही ई-व्होटिंगसाठी सीडीएसएल कडे आधीच नोंदणीकृत असाल तर मत देण्यासाठी सध्याच युजर आयडौ व पासवर्ड/पीन वापरता येईल. ई-व्होटींग सुविधा लिंक www.evotingindia.com व उपलब्ध असेल आणि एजीएम आधी रिमोट ई-व्होटींग, एजीएम मध्ये ई-व्होटींग आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सामील होण्यासाठी तपशिलवार प्रक्रिया १०८ व्या एजीएमच्या सूचनेच्या टीपांमध्ये

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधेची संबंधित सर्व तक्रारी ई-मेल ने श्री. राकेश दळवी, मॅनेजर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड कडे helpdesk.evoting@cdslindia.com येथे किंवा आमचे आरटीए : मे. बिगरशेअर सर्व्हिंसेस प्रा. लि., एस६-२, ६ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली गुंफा रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ फोन ०२२ ६२६३८२०५/६२६३८२६८, कडे info@bigshareonline.com येथे कराव्यात. १ला मजला, भारत टीन वर्क्स बिल्डिंग, वसंत ओॲसिस समोर, मकवाना रोड, मरोळ, अंधेरी (पू.), मुंबई-४०० ०५९. दर. ०२२-६२६३८२०५/६२६३८२६८ येथे कराव्यांत.

ई-व्होटिंगची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून श्री. हेमांव देसाई, चार्टर्ड अकांऊंट, सभासदत्व क्र. ०३१६०२ यांची नियक्ती केली आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ ला अनुसरून एजीएमच्या कारणास्तव सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवली जातील.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी डब्ल्यु. एच. ब्रॅडी अँड कं. लि. सही / पवन जी. मोरारका अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव

ठिकाण : मुंबई दिनांक : ३० ऑगस्ट, २०२२ (डीआयएन: ००१७४७९६)

सचना जारी केलेली आहे

जाहीर सूचना

माझे अशील १. सरिता करूणाशंकर तिवारी, २. सुमन तिवारी, शांती पार्क, मिरा रोड (पूर्व), ठाणे–४०११०७ येथे स्थित गीन पार्क बिल्डिंग क. २ को-ऑपोर्टेव्ह हौसिंग मोमायरी लि. अशा चात बिल्डिंग क. बी-193/198 च्य तेसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २बी–३०४, मोजमापित क्षेत्र ४१४ चौ.फूट यांच्या वतीने याद्वारे सामान्य जनतेल सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी वरील फ्लॅट अनु. क्र. टीएनएन-१०-१३८९०-२०२२ अंतर्गत दिनांक २५.०८.२०२२ रोजीच्या विक्रीकरीता करारा अन्वये १. श्री. अँथनी देवासी परपुकरण, २. सौ. मेरी अँथनी परपुकरण गांच्याकडून खरेदी केला आणि ज्यांनी वरील फ्लॅट अनु. क्र. टीएनएन-१०-५६२०-२०१९ अंतर्गत दिनांक १.०७.२०१९ रोजीच्या विक्री करीता करारा अन्वये १. श्री. ए.के. मॅथ्युज, २. सौ. प्रिया मॅथ्युज यांच्याकडून खरेदी केला आणि ज्यांनी वरील फ्लॅट अनु. क्र. टीएनएन-२-०३१२९-२००३ अंतर्गत दिनांक ०१.०७.२००३ ोजीच्या विक्रीकरीता करारा अन्वये श्री. जयेश एस. भट यांच्याकडून खरेदी केला, जे २५.१२.२०१२ रोजीस निधन गलेल्या कै. श्री. अश्विनी जयेश भट यांचे कायदेशीर वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी आहेत आणि कै. सौ. अश्विनी जयेश भट यांनी वरील फ्लॅट मे. अगरवाल बिल्डर्स यांच्याकडून अनु क्र. पीबीबीएम-२७८/१९९। भन्वये २६.११.१९९६ दिनांकीत विक्रीकरीता विलेख द्वारे खरेदी केली आणि शेअर प्रमाणपत्र क्र/ ३९ हे कै. सौ अश्विनी जयेश भट यांच्या नावे ०५.०५.२००१ रोजीस सोसायटीने जारी केले आणि श्री. जयेश एस भट यांच्य गवे हस्तांतर न करता शेअर प्रमाणपत्र क्र. ०३९ हे थेट १. श्री. ए के मॅथ्यूज २. सौ. प्रिया मॅथ्यूज यांच्या नावे इस्तांतर झाले. कोणालाही १. श्री. ए के मॅथ्युज २. सौ. प्रिया मॅथ्युज यांच्या नावे शेअर प्रमाणपत्र क्र. ०३९ थेट स्तांतर संबंधी कोणताही आक्षेप असल्यास ते आमचा खालील कार्यालय पत्त्यावर सदर सूचना प्रकाशनाच्य गरखेपासून ७ दिवसांच्या आत कळविणे. अन्यथा सदर शेअर प्रमाणपत्रावर कोणताही आक्षेप नसल्यान

> वकील के. एम. मिश्रा (वकील उच्च न्यायालय) ए/३७, शॉप क्र. १, युनिक पॅलेस, शांती पार्क, मिरा रोड (पूर्व), ठाणे ४०१ १०७.

राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरण न्यायालय – त मधील मुंबई खंडपीठ

कंपनी याचिका क्र. ४१४ (एमबी) हा २०२१ कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ५२ सहवाचता कलम ६६ आणि राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण

(कंपनीच्या भाग भांडवलाच्या कपातीकरिता प्रक्रिया) नियमावली २०१६ च्या नियम २ बाबतीत आणि अंबर इंटरनेट सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या भाग भांडवलाच्या कपातीच्या बाबतीत अंबर इंटरनेट सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड,

कंपनी प्रस्थापित, कंपनी अधिनियम, २०१३ अन्वये ज्यांचा नोंदणीकत पत्ता स्काय लॉफ्ट. क्रिएटिसिटी मॉल, गोल्ड कोर्सच्या समोर, र्अरपोर्ट रोडलगत, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे - ४११००६, महाराष्ट्र, भारत सीआयएनः यु७४११०एमएच२०१५पीटीसी२६७२१८ .अर्जदार कंपर्न

सन्मान्य राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरण न्यायालयाच्या मुंबई खंडपिठाद्वारे भाग भांडवलाच्या कपातीची संमती आणि त्याच्या मिनिट्सच्या नोंदणीची सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, सन्मान्य राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरण, मुंबई खंडपीठद्वारे ("सन्मान न्यायालय") संमत दिनांक जून ०९, २०२२ रोजीच्या आदेशाद्वारे ("आदेश"), वरील नमूद कंपनी याचिका करण्यात आली आणि भांडवलाच्या कपातीचे मिनिटस संमत करण्यात आले आहेत.

पुढे सूचना देण्यात येते की, सदर आदेशाची प्रत अर्जदार कंपनीद्वारे जुलै १९, २०२२ रोजी कंपनी प्रबंधक, ु मुंबई ("**आरओसी"**) यांच्याकडे दाखल करण्यात आली आणि त्याच्या मिनिट्सचे स्वरूप ऑगस्ट १८ . २०२२ रोजी आरओसीद्वारे नोंदणीकृत करण्यात आले. मिनिट्सचे स्वरूप सन्मान्य एनसीएलटीच्या सदर आदेशाद्वारे संमत आहे आणि आरओसीकडे खालीलप्रमाणे नोंदणीकृत आहे:

मिनिट्सचे स्वरूपः

अंबर इंटरनेट सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे निर्गमित आणि भरणा केलेले भाग भांडवल यापुढे प्रत्येकी रू १००/- चे ५,३९७ असे ०.०००१% कम्पल्सरी क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्सेस शेअर्स आणि प्रत्येकी रू. १०/-च्या १०.४२० समभागाचे लाभांश रू. ६.४३.९०० यामधन प्रत्येकी रू. १०/- च्या १०.३२० समभागारं लाभांश रू. १,२५,७०० आणि प्रत्येकी रू. १००/- चे २२५ असे ०.०००१% कम्पल्सरी क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्सेस शेअर्स वजा केले आहेत. सदर मिनिट्सच्या नोंदणीच्या तारखेरोजी १०,३२० समभाग आणि २२५ असे ०.०००१% कम्पल्सरी क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्सेस शेअर्स निर्गमित करण्यात आले आणि संपूर्णतः भरणा करण्यात आला

अंबर इंटरनेट सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे सिक्युरिटीज प्रिमियम खाते यापुढे कपात करून रू ३,०७,३४,२१६ (भारतीय रूपये तीन कोटी सात लाख चौतीस हजार दोनशे सोळा फक्त) इतके आहे." अंबर इंटरनेट सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडकरिता

मधुर गुजर तारीखः ३१ ऑगस्ट, २०२२ प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता

सही/

ब्रॅडी अँड मॉरिस इंजिनियरिंग कं. लि.

सीआयएनः एल२९१५०एमएच१९४६पीएलसी००४७२९ नों. कार्यालयः ब्रॅडी हाऊस, ४था मजला, १२/१४ वीर नरिमन रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर. क्र.: ०२२-२२०४८३६१-६५; फॅक्स क्र.: ०२२-२२०४१८५५ वेबसाईटः www.bradymorris.in ईमेल आयडीः bradys@mtnl.net.in

७६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-व्होटिंगची माहिती आणि बुक क्लोजर

याद्वारे सचना देण्यांत येते की

कंपनीची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी स ११.४५ वा. (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''व्हीसी/ओएव्हीएम'') सुविधे मार्फत सभेच्या निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता होणार आहे.

सातत्याने सुरु असलेला कोव्हीड-१९ साथरोगाचा उपद्रव पाहता आणि निगम व्यवहार मंत्रालयाने जार्र केलेल्या अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१ १४ डिसेंबर, २०२१ आणि ५ मे, २०२२ च्या जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० २०/२०२० आणि ०२/२०२१, २१/२०२१ आणि ०२/२०२२ (''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या दिनांक १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१ आणि १३ मे, २०२२ च्या सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी, सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/ पी/२०२१/११ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी २०२२/६२ द्वारे सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची परवानगी दिली आहे त्यानुसार कंपनी अधिनियम, २०१३ व सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या अनुपालनांत कंपनीची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.४५ वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) सविधेमार्फत होईल.

एजीएमची सूचना आणि २०२२ साठी वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फक्त त्या सर्व सभासदांना पाठवला आहे ज्यांचे ई-मेल आयडीज कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे नोंदवले आहे. तेच कंपनीची वेबसाईट www.bradymorris.in वर, बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर देखील उपलब्ध आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि सुधारित, कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ ला अनुसरून कंपनी एजीएम मध्ये करावयाच्या कामकाजाच्या संबंधात तिच्या सभासदांना रिमोट ई-व्होटिंग (एजीएमच्या आधी) तसेच एजीएममध्ये ई-व्होटिंग ची सुविधा पुरवत आहे. रिमोट ई-व्होटिंग सिस्टीम (एजीएमच्या आधी) वापरून तसेच एजीएम मध्ये ई-व्होटिंगर्ने एखाद्य सभासदाने मते देण्याची सुविधा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि. (''सीडीएसएल'') कडून पुरवली जाईल.

रिमोट ई-व्होटिंग काल होईल आणि ते गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी (सं. ५.०० वा. भा.प्र.वे.) संपेल. ह्या कालावधीत १६ सप्टेंबर, २०२२ (''कट-ऑफ डेट) रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत शेअर्र धारण करणारे सभासद रिमोट ई-व्होटिंग ने त्यांचे मत देऊ शकतील. सभासदांना एजीएम मध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीम मार्फत मतदानाची सुविधा पुरवली जाईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगने आधीचे त्यांचे मत दिलेले नसेल अशी एजीएम मध्ये सहभागी होणाऱ्या सभासदांची एजीएग मत देण्याचा त्याच्या अधिकार वापरण्याची पावता असेल. ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोर ई-व्होटिंगने त्यांचे मत दिलेले असेल ते सुद्धा एजीएम मध्ये हजर राहून सहभागी होण्यास पात्र असतील परंतु ते एजीएममध्ये त्यांचे मत देण्यास हकदार नसतील. लिंक www.evotingindia.com येथे ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध असेल आणि एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंग, एजीएम मध्ये ई-व्होटिंग व व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सामिल होण्याची तपशिलवार प्रक्रिया ७६ व्या एजीएमच्य सचनेच्या टीपांमध्ये दिली आहे.

कोणत्याही व्यक्तीने एजीएमची सचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासत बनली आणि शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती info@bigshareonline.com वर एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकेल तथापि, जर तुम्ही ई-व्होटिंगसाठी सीडीएसएल कडे आधीच नोंदणीकृत असाल तर मत देण्यासाठी सध्याचा युजर आयडी व पासवर्ड/पीन वापरता येईल. ई-व्होटींग सुविधा लिंक www.evotingindia.com वर उपलब्ध असेल आणि एजीएम आधी रिमोट ई-व्होटींग, एजीएम मध्ये ई-व्होटींग आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सामील होण्यासाठी तपशिलवार प्रक्रिया ७६ व्या एजीएमच्या सूचनेच्या टीपांमध्ये आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधेची संबंधित सर्व तक्रारी ई-मेल ने श्री. राकेश दळवी, मॅनेजर . सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड कडे helpdesk.evoting@cdslindia.com येथे किंवा आमचे आरटीए : मे. बिगरशेअर सर्व्हिसेस प्रा.लि. एस६-२, ६ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटरच्यापुढे महाकाळी गुंफा रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३ फोन ०२२-६२६३८२०५/६२६३८२६८ कडे info@bigshareonline.com येथे कराव्याज. ई-व्होटिंगची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून श्री

हिमांक देसाई, चार्टर्ड अकाऊंटंट, सभासदत्व क्र. ०३१६०२ यांची नियुक्ती केली आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ ला अनुसरून एजीएमच्या कारणास्तव सभासदांची नोंदवही

आणि भाग हस्तांतरण पुस्तके सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवली जातील. संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

ब्रॅडी अँड मॉरिस इंजी. कं. लि. सार्ठ सही/-पवन जी. मोरारक अध्यक्ष

(डीआयएन: ००१७४७९६)

एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमिंग्रंअल बँक)



न्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शिअल बँक**) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड ए-फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट [ॲक्ट २००२ (५४ सन २००२)] अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (ए-फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या

ठिकाणः मंबर्ड

दिनांकः ३० ऑगस्ट, २०२२

कर्जदार/सहकर्जदार/गहाणवटदार/	१३(२) सूचनेची	गहाण मिळकतीचे वर्णन	कब्जा घेतल्या
हमीदाराचे नाव/ कर्ज खाते क्र.	तारीख आणि रक्कम		तारीख
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०१२०११५०५४,	१७-मे-२२ रु. १३,६२,९८४/-	फ्लॅट क्र.सी/०१, तळ, चंद्रेश पूजा सीएचएल, एस क्र.८८, १५४, १५५, १६०,	२५-ऑगस्ट-२२
शिव गगनगीरी जनरल स्टोअर्स (कर्जदार),	रु. तेरा लाख बासष्ट हजार नऊशे	१६१, १६२, ६४, १७८, ओल्ड, २१०, २०९, २११, १८५, २१३, २२२,	
नारायण धोंडू हरयान (सह-कर्जदार)	चौऱ्याऐंशी १६-मे-२२ रोजीस	नवीन गाव अचोले तालु वसई, जिल्हा-ठाणे महाराष्ट्र येथे स्थित	
		निवासी/व्यावसायिक मालमत्ता जिमन/ इमारत/रचना आणि फिक्चर्सचे ते सर्व	
		भाग आणि विभाग. मोजमापित २६.९५ चौ. मी.	
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६११८८२५८७१,	१७-मे-२२ रु. १२,०७,८८१/-	म्युन्सिपल कॉर्पोरेशन २४ ३रा मजला सी विंग विलाय्न सॉलिट आयर	२५-ऑगस्ट-२३
ओमकार गार्मेंट (कर्जदार),	रु. बारा लाख सात हजार आठशे	सीएचएसएल फेज ॥ फादरवाडी वसई पूर्व ठाणे महाराष्ट्र येथे स्थित	
विकास वामन नार्वनकर (सह-कर्जदार)	एक्क्याऐंशी १६-मे-२२ रोजीस	निवासी/व्यावसायिक मालमत्ता जिमन/ इमारत/रचना आणि फिक्चर्सचे ते सर्व	
रक्षा विकास नार्वनकर (सह-कर्जदार)		भाग आणि विभाग, मोजमापित ३०५ चौ. मी	

अधिकारांचा वापर करून खाली तपशिलानुसार सदर सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम प्रदान करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्याकरिता खालील नमुद तारखेची मागणी

कर्जदारांनी सदरह रककम प्रदान करण्यास कसूर केलेली आहे म्हणून निम्नस्वाक्षरीकारांनी वरील कोष्टकात नमुद केलेल्या तारखेस सदर (ॲक्ट २००२) चे कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वय त्यांना/तिला प्रदाेन केलेल्या अधिकारांचा वांपर करून येथील वरील नमूद कोष्टकात नमूद केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे 'कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे'' विशेषत : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा वरील कोष्टकात नमुद

केलेली रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेकरिता **एय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्यल्ड कमर्शिअल बँक)** च्या प्रभाराच्या अधीन राहील

दिनांक: ३०/०८/२०२२ ठिकाण : ठाणे प्राधिकृत अधिकारी, एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. तक्ता ।